

This question paper contains 7 printed pages]

## CV—106—2018

### FACULTY OF COMMERCE

#### B.Com. (First Semester) EXAMINATION

OCTOBER/NOVEMBER, 2018

FUNDAMENTALS OF STATISTICS AND MATHS—I

(MCQ & Theory)

(Monday, 15-10-2018)

Time : 10.00 a.m. to 12.00 noon

Time—2 Hours

Maximum Marks—40

- N.B. :— (i) Solve Question No. 1 on OMR sheet during the first half an hour.
- (ii) Question No. 1 and Question No. 2 are compulsory.
- (iii) All questions carry equal marks.
- (iv) Simple calculator is allowed.
- (i) प्रश्न क्रमांक 1 हा OMR वरच सोडवावयाचा आहे. त्यासाठी पहिला अर्धा तास वेळ राहिल.
- (ii) प्रश्न क्रमांक 1 व 2 हे अनिवार्य आहेत.
- (iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
- (iv) साधे गणक यंत्र वापरण्यास परवानगी आहे.

#### MCQ

1. (i) “Statistics is the science of estimates and probabilities”. This definition is given by :
- (a) Baudington (b) Fisher  
(c) Bowley (d) Lovitt
- “सांख्यिकी हे अनुमान व संभाव्यतेचे शास्त्र आहे”. हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे ?
- (a) बॉडिंगटन (b) फिशर  
(c) बावले (d) लोविट

P.T.O.

(ii) The data which have been already collected by another organisation and are available in published form is known as :

- |                    |                    |
|--------------------|--------------------|
| (a) Primary data   | (b) Research data  |
| (c) Aggregate data | (d) Secondary data |

जेव्हा सामग्री दुसऱ्या संस्थेने संकलित केलेली आणि प्रकाशित स्वरूपात उपलब्ध असते तेव्हा अशा सामग्रीला ..... म्हणतात.

- |                     |                     |
|---------------------|---------------------|
| (a) प्राथमिक माहिती | (b) संशोधित सामग्री |
| (c) एकत्रित सामग्री | (d) दुय्यम सामग्री  |

(iii) Mean of 22, 28, 25, 32, 13 is .....

- |        |        |
|--------|--------|
| (a) 25 | (b) 24 |
| (c) 13 | (d) 32 |

22, 28, 25, 32, 13 या संख्येचे माध्य ..... आहे.

- |        |        |
|--------|--------|
| (a) 25 | (b) 24 |
| (c) 13 | (d) 32 |

(iv) Which is the mode of the following ?

17, 13, 11, 20, 22, 11, 15, 11, 13

- |        |        |
|--------|--------|
| (a) 13 | (b) 15 |
| (c) 11 | (d) 17 |

पुढीलपैकी भुयिष्टक कोणते ?

17, 13, 11, 20, 22, 11, 15, 11, 13

- |        |        |
|--------|--------|
| (a) 13 | (b) 15 |
| (c) 11 | (d) 17 |

(v) Calculate range from the following ?

80, 60, 50, 90, 110, 150

- |        |         |
|--------|---------|
| (a) 80 | (b) 100 |
| (c) 50 | (d) 90  |

खालील माहितीच्या आधारे विस्तार काढा ?

80, 60, 50, 90, 110, 150

(a) 80

(b) 100

(c) 50

(d) 90

(vi) Calculate mean deviation from the following data :

$$\sum | fda | = 170, N = 40$$

(a) 4.25

(b) 42.5

(c) 0.42

(d) 4.75

खालील माहितीच्या आधारे माध्य विचलन काढा :

$$\sum | fda | = 170, N = 40$$

(a) 4.25

(b) 42.5

(c) 0.42

(d) 4.75

(vii) Which of the following is true ?

(a) Range = S - L

(b) Quartile Deviation =  $Q_3 + Q_1$

(c) Interquartile range =  $Q_3 - Q_1$

(d) Mean deviation =  $\frac{\Sigma m}{n}$

पुढीलपैकी सत्य कोणते ?

(a) विस्तार = S - L

(b) चतूर्थक विचलन =  $Q_3 + Q_1$

(c) आंतरचतूर्थक विस्तार =  $Q_3 - Q_1$

(d) माध्य विचलन =  $\frac{\Sigma m}{n}$

P.T.O.

(vii) The income of person and the standard of living the correlation is .....

- |              |                   |
|--------------|-------------------|
| (a) Negative | (b) Positive      |
| (c) Zero     | (d) None of these |

व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याचा राहणीमानाचा दर्जा यातील सहसंबंध ..... आहे.

- |               |                 |
|---------------|-----------------|
| (a) नकारात्मक | (b) सकारात्मक   |
| (c) शुन्य     | (d) यापैकी नाही |

(ix) The minimum and maximum values of coefficient of correlation are .....

- |              |                |
|--------------|----------------|
| (a) - 1 to 2 | (b) 0 to + 1   |
| (c) 0 to - 1 | (d) - 1 to + 1 |

सहसंबंध गुणकाचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त मुल्य हे ..... असते.

- |              |                |
|--------------|----------------|
| (a) - 1 to 2 | (b) 0 to + 1   |
| (c) 0 to - 1 | (d) - 1 to + 1 |

(x)  $b_{xy}$  is called regression coefficient of :

- |                      |                   |
|----------------------|-------------------|
| (a) $y$ on $x$       | (b) $x$ on $y$    |
| (c) Both (a) and (b) | (d) None of these |

$b_{xy}$  प्रतिपगमन सहगुणकाला म्हणतात :

- |                        |                      |
|------------------------|----------------------|
| (a) $y$ on $x$         | (b) $x$ on $y$       |
| (c) दोन्ही (a) आणि (b) | (d) यापैकी एकही नाही |

### Theory

2. Calculate mean and median from the following data :

10

Marks	No. of Students
0 - 5	04
5 - 10	02
10 - 15	08
15 - 20	12
20 - 25	10
25 - 30	03

खालील माहितीवरून माध्य व मध्यका काढा :

गुण	विद्यार्थ्याची संख्या
0 – 5	04
5 – 10	02
10 – 15	08
15 – 20	12
20 – 25	10
25 – 30	03

3. Calculate the standard deviation and its coefficient from the following data :

Class	Frequency
0 – 30	09
30 – 60	17
60 – 90	43
90 – 120	82
120 – 150	81
150 – 180	44
180 – 210	34

खालील माहितीच्या आधारे 'प्रमाप-विचलन' आणि त्याचा गुणक काढा :

वर्ग	वारंवारिता
0 – 30	09
30 – 60	17
60 – 90	43
90 – 120	82
120 – 150	81
150 – 180	44
180 – 210	34

P.T.O.

WT

( 6 )

CV—106—2018

Or

(किंवा)

From the following calculate mean deviation from mean :

Class	Frequency
0 – 10	05
10 – 20	07
20 – 30	08
30 – 40	15
40 – 50	17
50 – 60	06

खालील माहितीवरून माध्यपासून विचलन माध्य काढा :

वर्ग	वारंवारिता
0 – 10	05
10 – 20	07
20 – 30	08
30 – 40	15
40 – 50	17
50 – 60	06

4. Calculate the Karl Pearson's coefficient of correlation from the following data : 10

x	y
50	11
50	13
55	14
60	16
65	16
65	15
65	15
60	14
60	13
50	13

Use '60' and '14' as assumed mean of 'x' and 'y' series.

WT

( 7 )

CV—106—2018

खालील माहितीवरून कार्ल पिअरसन यांचा सहसंबंध गुणक काढा :

क्ष	य
50	11
50	13
55	14
60	16
65	16
65	15
65	15
60	14
60	13
50	13

‘क्ष’ आणि ‘य’ मालीकासाठी अनुक्रमे 60 आणि 14 गृहीत माध्य वापरा.

*Or*  
(किंवा)

Given :

	x	y
Mean	40	06
Standard Deviation	10	1.5

$\sigma$  between x and y = 0.9

Find regression equation x on y and estimate the value of x when y is 10.

दिलेले :

	x	y
माध्य	40	06
प्रमाप विचलन	10	1.5

x आणि y मधील  $\sigma$  चे मूल्य = 0.9

प्रतिपगमन समीकरण x on y तयार करून x चे मूल्य काढा. y चे मूल्य 10 दिलेले आहे.

CV—106—2018